NATIONAL STANDARD INDIA LIMITED

Date: August 08, 2023

To,

The Listing Department,

BSE Limited

Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street Mumbai- 400001

Scrip: 504882

The Listing Department,

The Calcutta Stock Exchange Limited,

7, Lyons Range, Calcutta- 700 001

Scrip Code: 024063

Dear Sir(s),

Sub: Newspaper Advertisement regarding the Notice of 60th Annual General Meeting of the Company, Book Closure, Information on E-voting and other related information

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015, we hereby submit copies of the enclosed advertisements regarding the Notice of 60th Annual General Meeting of the Company to be held on Thursday, August 31, 2023 at 02.30 pm (IST) through Video Conference ('VC') /Other Audio-Visual Means ('OAVM') giving details of book closure, information on e-voting and other related information in the following newspaper:

- 1. Financial Express, All India Edition in English;
- 2. Mumbai Lakshwadeep, Mumbai Edition in Marathi

This is for your information and record please.

Thanking You,

Yours faithfully, For National Standard India Limited

Madhur Mittal Company Secretary & Compliance Officer Membership No. A47976

Encl: As above

'IMPORTANT''

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be

held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies,

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies or

entering into any agreements

with advertisers or otherwise

acting on an advertisement in

any manner whatsoever.

FINANCIAL EXPRESS

NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

Regd. Off.: 412, Floor - 4, 17G Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai-400001

E-mail: Investors.nsil@lodhagroup.com Tel.: +91. 22 67737373 Fax: +91.22.23024550 Website: www.nsil.net.in CIN No. L27109MH1962PLC265959

NOTICE OF 60th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 60th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, August 31, 2023 at 02.30 p.m. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means (OAVM), to transact the business as set out in the Notice convening the said Meeting. The deemed venue of the meeting shall be Lodha. Excelus, 8th Floor, N.M. Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai 400011. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the SEBI along with other applicable Circulars issued in this regard by the MCA and SEBI (hereinafter collectively referred to as "Circulars"), the Notice of 60th AGM and the Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2022-23 have been sent. in electronic mode to Members whose email-ids are registered with Company / Registrar and Share Transfer Agent ('RTA') / Depository Participant(s) ('DPs'). The electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on March 31, 2023 have been sent and completed on August 07,2023.

The Notice of the 60th AGM and Annual Report for the financial year is also available on the Company's website http://www.nsil.net.in/, the Stock Exchange website i.e., BSE Limited at https://www.bseindia.com/, where the shares of the Company are listed and on the website of National Securities Depository Limited ('NSDL' or 'e-voting agency') at https://www.evoting.nsdl.com/. The documents pertaining to the items of businesses to be transacted in the AGM shall be available for inspection by electronic means. Members who are interested to inspect the documents referred to in the Notice may send an email to Investors.nsil@lodhagroup.com.Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company.

off date i.e., Thursday, August 24, 2023 may cast their vote electronically on the business as set out in the Notice through electronic voting system of National Securities Depository Limited ("NSDL") from a place other than the Venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-

I. The business as set out in the Notice of AGM shall be transacted through voting by electronic means only.

II. The remote e-voting shall commence on Monday, August 28, 2023 at (IST) 9:00 am III. The remote e-voting shall end on Wednesday, August 30, 2023 at (IST) 5:00 pm.

IV. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Thursday, August 24, 2023.

V. Person who acquires shares of the Company and becomes the member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM.

VI.Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; c) the facility for voting through E-voting shall be made available during the course of AGM for those who have not voted previously; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote E-voting as well as voting at the AGM through E-voting.

VII. The Notice of AGM is available at the website of the Company http://www.nsil.net.in/ and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

VIII. In case of any queries, members may write an e-mail to evoting@nsdl.co.in or designated email Investors.nsil@lodhagroup.com for any grievance connected ith the facility for voting by electronic means.

The company has appointed Mr. Shravan Gupta, (CoP No. 9990), Practicing Company Secretary or failing him Mr. Ritul Parmar (CoP No. 14845) as the scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the Company will remain closed from **Friday, August 25, 2023 to Thursday, August 31** 2023 (both days inclusive).

> BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS FOR NATIONAL STANDARD INDIA LIMITED MADHUR MITTAL

> > MEMBERSHIP NO.: A47976

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Place: Mumbai Date: August 07, 2023

> **DEEPAK FERTILISERS** AND PETROCHEMICALS **CORPORATION LIMITED**

Sai Hira, Survey No. 93, Mundhwa, Pune - 411 036. Tel No.: +91 20 6645 8000, CIN: L24121MH1979PLC021360 Website: www.dfpcl.com, Email: investorgrievance@dfpcl.com

Registered & Corporate Office:

PUBLIC NOTICE

INFORMATION REGARDING THE 43rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS, BOOK CLOSURE AND DIVIDEND

NOTICE is hereby given that the 43rd Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to be held on Friday, 1st September, 2023 at 11.00 a.m. through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act'), Ministry of Corporate Affairs (MCA) Circular dated 28th December, 2022 read with circulars dated 5th May, 2022, 13th January, 2021, 5th May, 2020, 8th April, 2020 and 13th April, 2020 (collectively referred to as 'MCA circulars') and Securities and Exchange Board of India (SEBI) circular dated 5th January, 2023 read with circulars dated 13th May, 2022, 15th January, 2021 and 12th May, 2020 (collectively referred to as 'SEBI circulars'), to transact the business as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circulars, Notice of the 43rd AGM and Annual Report for Financial Year 2022-23 will be sent only through electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company / Depositories.

The Notice of 43rd AGM and Annual Report for Financial Year 2022-23 will also be made available on the Company's website at www.dfpcl.com, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Registrar and Share Transfer Agent of the Company, KFin Technologies Limited (hereinafter referred to as 'KFin') at https://evoting.kfintech.com.

For Shareholders who have not updated their bank account details, demand drafts/ bankers cheque will be sent out to their registered addresses. For registering email ID and bank account details, shareholders may follow the procedure as laid down below:

Type of Holder Process to be followed

| For availing the following investor services, send a writte the prescribed forms to Kfin either by email to einv tech.com or by post to Kfin at KFin Technologies Li | vard.ris@kfir |
|--|--|
| Deepak Fertilisers And Petrochemicals Corporation Limit Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nat Hyderabad – 500 032. | ed, Selenium |
| Form for availing investor services to register PAN, email address, bank details and other KYC details or change / update thereof for securities held in physical mode | |
| Updation of signature of securities holder | Form ISR-2 |
| For nomination as provided in Rule 19(1) of the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014 | Form SH-13 |
| Declaration to opt out | Form ISR-3 |
| Cancelation of nomination by the holder(s) (along with ISR-3)/Change of nominee | Form SH-14 |
| Form for requesting issue of duplicate certificate and other service requests with respect to securities held in physical form | |
| Please contact your Depository Participant and register address and bank account details in your demat account | |
| | Hyderabad – 500 032. Form for availing investor services to register PAN, email address, bank details and other KYC details or change / update thereof for securities held in physical mode Updation of signature of securities holder For nomination as provided in Rule 19(1) of the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014 Declaration to opt out Cancelation of nomination by the holder(s) (along with ISR-3) / Change of nominee Form for requesting issue of duplicate certificate and other service requests with respect to securities held in physical form Please contact your Depository Participant and register |

The members can download the aforesaid forms from the Company's website at https://www.dfpcl.com/forms or the website of Kfin at https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx#isc_download_hrd

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of **43**rd **AGM.** Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email address is provided in the **Notice of 43rd AGM**. Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only. Members who attend and participate in the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 26th August, 2023 upto Friday, 1st September, 2023 (both days inclusive) for the purpose of 43rd AGM of the Company and payment of dividend for the financial year ended 31st March, 2023, if declared by the members at their 43rd AGM. The Dividend once approved by the shareholders in the ensuing AGM will be paid electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, demand drafts/bankers cheque will be dispatched to the registered addresses.

> For Deepak Fertilisers And Petrochemicals Corporation Limited

Gaurav Munoli

Zydus Foundation

Registered office: Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536 Khoraj (Gandhinagar), Nr. Vaishnodevi Circle, S. G. Highway, Ahmedabad 382 481.

Website: www.zydusfoundation.com, CIN: U85300GJ2019NPL105919 Extract of Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

| | | INR- Lakh | | | | | | |
|-------------------|---|---------------------------------|--|--|--------------------------------------|--|--|--|
| Sr. No. | Particulars | 3 Months ended 30/06/2023 | Preceding 3 Months ended 31/03/2023 | Corresponding 3 Months ended 30/06/2022 in the previous year | Previous Year ended 31/03/2023 | | | |
| | | Unaudited | Unaudited | Unaudited | Audited | | | |
| 1 | Total income from operations | 2,882 | 3,212 | 2,627 | 11,981 | | | |
| 2 | Surplus/[Deficit] after tax | (66) | 404 | 257 | 1,505 | | | |
| 3 | Total Comprehensive Income for the period after tax | (67) | 399 | 256 | 1,502 | | | |
| 4 5 6 | Paid-up equity share capital (Face value Rs. 10/-) Reserves excluding Revaluation Reserve (i.e. Other Equity) Net worth | 5 | 5 | 5 | 5 22,258 22,263 | | | |
| 7 8 9 | Total outstanding Debt Debt Equity Ratio Debt Service Coverage Ratio | 14,500 0.65 N.A. | 14,500 0.65 N.A. | 0.95 N.A. | 14,500 0.65 N.A. | | | |
| 10 Note [1] | Interest Service Coverage Ratio s: The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulati | 2.48 ion 52 of the SEBI | 3.91 [Listing Obligati | ons and Disclosure | 3.80 e Requirements] | | | |
| | Pegulations, 2015. The full format of Einancial Results for the Quarter coded on June 20, 2022, are available or | o the Company's u | obsitor unum mes | lucfoundation com | and on | | | |

Regulations, 2015. The full format of Financial Results for the Quarter ended on June 30, 2023 are available on the Company's website: www.zydusfoundation.com and on the website of NSE [www.nseindia.com].

[2] The Company is a Section 8 Company, hence disclosure for EPS is not applicable.

COLGATE-PALMOLIVE (INDIA) LIMITED

Regd. Off: Colgate Research Centre, Main Street, Hiranandani Gardens. Powai. Mumbai 400 076.

CIN: L24200MH1937PLC002700

Tel: (022) 6709 5050

Website: www.colgatepalmolive.co.in Email Id: investors_grievance@colpal.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given pursuant to Section 108 and 110 and all other applicable provisions of the Companies

Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration)

Rules, 2014 (the "Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") (including any statutory

modification or re-enactment thereof for the time being in force, and as amended from time to time), and

the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India

("SS-2") read with the Circular No. 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate

Affairs ("MCA") and other relevant circulars in this regard (hereinafter collectively referred to as "MCA"

Circulars") and pursuant to any other applicable laws and regulations, the Company is seeking approval of

the Members for the appointment of Dr. (Mr.) Indu Bhushan (DIN: 09302960) as an Independent Director of

the Company for a period of 5 (five) consecutive years w.e.f July 26, 2023, by way of a Postal Ballot through remote voting by electronic means ("remote e-voting") only as detailed in the Notice of Postal

The aforesaid Notice has been sent electronically on Monday, August 7, 2023 only to those Members

whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as received from National

Securities Depositories Limited ("NSDL")/Central Depository Services (India) Limited ("CDSL") and who

have registered their e-mail addresses in respect of electronic holdings with NSDL/CDSL through the

concerned Depository Participants and in respect of physical holdings with the Company's Registrar and

Share Transfer Agent ("RTA") i.e. Link Intime India Private Limited on Friday, July 28, 2023. The voting

rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company

as on the cut-off date i.e Friday, July 28, 2023. Further, as per the MCA circulars, physical copy of the

Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the Members

The Postal Ballot Notice and the explanatory statement pursuant to Sections 110 and 102 of the Act and as

required under Secretarial Standard on General Meetings, setting out the material facts and the reason

thereof along with the instructions and manner of e-Voting process can be downloaded from the NSDL

website www.evoting.nsdl.com or Company's website i.e. www.colgatepalmolive.co.in. The same is also

available on the websites of BSE Ltd at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited

Members holding shares in physical and who have not registered their email address may register the

same with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. M/s. Link Intime India Private Limited at

https://linkintime.co.in/emailreg/email register.html on their website www.linkintime.co.in in the Investor

Services tab by providing details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number

and e-mail address and also upload the image of share certificate in PDF or JPEG format (upto 2 MB).

Members holding shares in electronic/Demat mode are requested to register/update their email address

The Board has appointed Mr. Nrupang B. Dholakia (FCS 10032) or failing him Mr. Vishvesh Bhagat, (ACS

7255) of Dholakia & Associates LLP, Company Secretaries, to act as the scrutinizer, to scrutinize the

As required under Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company has availed the electronic

voting platform of NSDL, to provide remote e-Voting facility to its Members. The detailed procedure with

The remote e-voting shall commence on Tuesday, August 8, 2023 at 08.00 A.M. (IST) and end on Wednesday,

September 06, 2023 at 5.00 P.M. (IST) (both days inclusive). The remote e-voting module shall be disabled

The result of the Postal Ballot shall be declared on or before Friday, September 08, 2023. Thereafter, the

results will be communicated to the Stock Exchanges and NSDL for the information of the Shareholders.

The declared Results, along with the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company's

website under the Investor Section on www.colgatepalmolive.co.in and will also be forwarded to the Stock

Exchanges where the shares of the Company are listed i.e. on www.bseindia.com and www.nseindia.com

In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-Voting

user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886

7000 and 022 - 2499 7000 or send a request to (Ms. Prajakta Pawle) at evoting@nsdl.co.in

by NSDL for voting thereafter. Accordingly, members will not be able to cast the vote after that date.

Date: August 07, 2023

Ballot dated July 26, 2023.

for this Postal Ballot.

www.nseindia.com

with their respective Depository Participants.

respect to e-voting is mentioned in the Notice.

remote e-Voting process in a fair and transparent manner.

and will also displayed on the website of NSDL on www.evoting.nsdl.com.

Place: Ahmedabad

By order of the Board, For Zydus Foundation

Jyotindra B. Gor Director DIN: 06439935

Sun Pharma Advanced Research Company Limited Regd. Office: Plot No. 5 & 6/1, Savli, G. I. D. C. Estate, Savli - Vadodara Highway, Manjusar, Vadodara - 391 775. Tel.: +91-2667 666800. CIN: L73100GJ2006PLC047837. Website: www.sparc.life

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023 ₹ in Lakhs

| Sr. | 7/ SA27/ WPC2 #7000/0 | | Year ended | | |
|-----|--|-------------------------|-----------------------|-------------------------|-----------------------|
| No. | Particulars | 30.06.2023 Unaudited | 31.03.2023 Audited | 30.06.2022 Unaudited | 31.03.2023 Audited |
| 1. | Total Income from Operations | 3,414 | 5,842 | 2,864 | 24,966 |
| 2. | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items) | (9,535) | (8,199) | (8,235) | (22,258) |
| 3. | Net Profit / (Loss) for the period (before Tax and / or Extraordinary Items) | (9,535) | (8,199) | (8,235) | (22,258) |
| 4. | Net Profit / (Loss) for the period (after Tax and / or Extraordinary Items) | (9,535) | (8,199) | (8,235) | (22,258) |
| 5. | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) | (9,501) | (8,191) | (8,193) | (22,123) |
| 6. | Paid up Equity Share Capital | 3,245 | 3,245 | 2,719 | 3,245 |
| 7. | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet | | | | 48,032 |
| 8. | Basic and Diluted Earning / (Loss) Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operations) | (2.94) | (2.55) | (3.03) | (7.82) |

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for Quarter ended June 30, 2023 are available on the websites of the Stock Exchanges viz.www.bseindia.com, www.nseindia.com and of the Company viz. www.sparc.life

ii) There were no deviations in the utilisation of the funds raised through the Preferential Issue of warrants convertible into equity shares of the Company, from the objects as specified in the Notice of Extra-Ordinary General Meeting dated May 12, 2021.

For and on behalf of the Board Dilip S. Shanghvi Mumbai, August 7, 2023 Chairman

Place: Hyderabad

Date: 7th August, 2023

NILE

LIMITED CIN: L27029AP1984PLC004719

An ISO 9001 Company

Regd. Office: Plot No.38 & 40, APIIC Industrial Park, Gajulamandyam (V), Renigunta (M), Chittoor Dist., A.P.- 517520 Corp. Office: Plot No.24A/A, MLA Colony, Road No.12, Banjara Hills, Hyderabad, Telangana-500034. Ph.040-23606641, Fax: 040-23606640 Email: legal@nilelimited.com; website: www.nilelimited.com;

Statement of Standalone & Consolidated Un-Audited Results for the Quarter Ended 30th June, 2023

| | STANDALONE CONSOLIDATE | | | | | | | | |
|---|------------------------|--------------------|-------------------|------------|----------------|------------|------------|------------|--|
| | (| Quarter Ended Year | | Year Ended | Quarter Ended | | | Year Ended | |
| Particulars | 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 | 31.03.2023 | 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 | 31.03.2023 | |
| | Un-audited | Audited | Un-audited | Audited | Un-audited | Audited | Un-audited | Audited | |
| Total Income from Operations (net) | 16,125.09 | 21,707.62 | 16,114.10 | 80,633.22 | 16,125.08 | 21,707.61 | 16,114.10 | 80,632.23 | |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | 689.26 | 1,134.11 | 874.24 | 3,048.16 | 682.35 | 1,146.96 | 868.62 | 3,039.07 | |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 689.26 | 1,134.11 | 874.24 | 3,048.16 | 682.35 | 1,146.96 | 868.62 | 3,039.07 | |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 511.85 | 840.89 | 650.49 | 2,265.76 | 504.94 | 853.69 | 644.87 | 2,256.62 | |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after Tax)] | 511.85 | 847.95 | 650.49 | 2,272.82 | 504.94 | 860.75 | 644.87 | 2,263.68 | |
| Equity Share Capital | 300.19 | 300.19 | 300.19 | 300.19 | 300.19 | 300.19 | 300.19 | 300.19 | |
| Reserve (excluding Revaluation Reserves as shown in Balance Sheet of previous year |) NA | NA | NA | 19,681.71 | NA | NA | NA | 19,645.60 | |
| Earnings Per Share (of 10/- each) (a) Basic (in Rs.) (b) Diluted (in Rs.) | 17.05 17.05 | 28.25 28.25 | | | 16.82 16.82 | | | | |

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the BSE Ltd. (Stock Exchange) website (www.bseindia.com), and Website of the Company (www.nilelimited.com). 2) The Consolidated Financial Results include results of wholly owned subsidiaries "Nirmalya Extracts Private Limited" and "Nile Li-Cycle Private Limited.

For Nile Limited Sd/-

Rajani K Company Secretary

Place: Mumbai

Date: August 7, 2023

N. K. Industries Limited ico: 7th Floor, Popular House, Ashram Road Ahmedabad - 380 005

Work: 745, Kadi-Thor road, Kadi - 382 715 Dist.: Mehsana (North Gujarat) E-mail: nkil@nkproteins.com, Web: www.nkindustriesltd.com CIK: L91TIOGJ1987PLC009905, Ph.: +91-79-6630 9999

By Order of the Board

Surender Sharma

DIN: 02731373

For Colgate-Palmolive (India) Limited

Whole-time Director - Legal & Company Secretary

Extracts of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended on 30th June, 2023 (Re In lace)

| | | Standalone | | Consolidated | | | |
|--|-----------------------------|-----------------------------|-----------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------|--|
| Particulars | Quarter ended 30/06/2023 | Quarter ended 30/06/2022 | Year ended 31/03/2023 | Quarter ended 30/06/2023 | Quarter ended 30/06/2022 | Year ended 31/03/2023 | |
| Total income from operations (net) | 60.30 | 60.00 | 240.56 | 480.67 | 391.87 | 1777.47 | |
| Net Profit/(Loss) (before Extraordinary activities after tax) | (74.61) | (57.44) | (161.01) | (67.73) | (84.98) | (186.11) | |
| Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items) | (74.61) | (57.44) | (161.01) | (67.73) | (84.98) | (186.11) | |
| Equity Share Capital | 600.99 | 600.99 | 600.99 | 600.99 | 600.99 | 600.99 | |
| Earnings Per Share (before extraordinary items) of Rs.10/- each Basic: Diluted: | (1.24) | (0.96) | (2.68) | (1.13) | (1.39) | (3.10) | |
| Earnings Per Share (after extraordinary items) of Rs.10/- each Basic: Diluted: | (1.24) | (0.96) | (2.68) | (1.13) | (1.39) | (3.10) | |

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Unaudited Quarterly Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com/stock-share-price/nkindustries-ltd/nkind/519494/financials-results/) For and on behalf of Board of Directors

N. K. Industries Limited

Sd/-Mr. Hasmukhbhai K Patel

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES **RADICO KHAITAN LIMITED**

CIN: L26941UP1983PLC027278

Registered Office: Rampur Distillery, Bareilly Road, Rampur - 244 901 (U.P.) Tel. No.: 0595-2350601/2, 2351703, Fax No.: 0595-2350009 E-mail: investor@radico.co.in, Web.: www.radicokhaitan.com

Notice is hereby given that the following Share Certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue Letter of Confirmation in lieu of the physical Share Certificates, pursuant to the Circular No. SEBI/HO/MIRSD/ MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022 issued by the Securities and Exchange Board of India, regarding Issuance of securities in dematerialized form in case of Investor Service Requests. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.

| Sr. No | | Folio No.(s) | No. of Shares (Rs. 2/- f. v.) | Certificate No. (s) | Distinctive No. (s) |
|-----------|---|-----------------|----------------------------------|------------------------|------------------------|
| 1. | Om Prakash Gupta | 0010787 | 1240 | 53677 | 502206-503445 |
| 2. | Premal Girish Shah Jointly with Bharati Girish Shah | 0003033 | 50 | 51170 | 65776-65825 |
| 3. | Yogendramohan Seth Jointly with Meena Seth | 0022023 | 310 | 58267 | 3764126-3764435 |
| 4. | Neelavua Kumbar Jointly with Sanjay Kurahatti | 0022625 | 310 | 58488 | 3872401-3872710 |
| 5. | Amit Chowhan | 0021323 | 310 | 57969 | 3622826-3623135 |
| 6. | S V Muhammed Kunhi | 0029021 | 310 | 61011 | 5230851-5231160 |
| 7. | Harjeet Singh Bhatia | 0027550 | 310 | 60432 | 4907531-4907840 |
| 8. | Durgesh Telang | 0800601 | 930 | 63383 | 7224356-7225285 |
| 9. | Nandkishore Bhattad | 0030554 | 310 | 61571 | 5545881-5546190 |
| 10. | Anju Kochhar | 0020792 | 310 | 57788 | 3530921-3531230 |
| 11. | Prabhavati K Chheda Jointly | | | | |

with Keshavji D Chheda 54634 1382156-1382465 0012951 310 Failing to receive any objections within 15 days from the date of publication, the Company will proceed to issue the Letter of Confirmation or Entitlement Letters to the Registered Shareholders or claimants, as the case may be, without

entertaining any claim of any nature whatsoever in future. For Radico Khaitan Limited Dinesh Kumar Gupta Date: 07.08.2023 Place: New Delhi VP-Legal & Company Secretary

financialexp

Place: Pune

Date: 7th August, 2023

Company Secretary ACS 24931

Date: 7th August, 2023 Place: Ahmedabad

Din: 06587284 (Whole Time Director)

🛜 मंगळवार, दि. ०८ ऑगस्ट २०२३ मुंबई लक्षदीप

पंतप्रधानांचे विरोधी पक्षांवर आरोप

तसे तर प्रत्येकच सरकार विरोधी पक्षांवर आम्हाला काम करू देत नाहीत, असा आरोप करत असते, पण जेव्हा खुद्ध पंतप्रधान असा आरोप करतात तेव्हा त्याला महत्व असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर सरकारला काम करू देत नसल्याचा आणि विरोधी पक्ष नकारात्म क राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. आणि मोदी यांनी हा आरोप सरसकट सर्व विरोधी पक्षांवर केलेला नाही तर काही विरोधी पक्षांचे नाव घेऊन केला आहे. अर्थात काँग्रेस त्यात आलीच. नुकतीच मणिपूर प्रश्लावरून विरोधकांनी संसदेचेचे कामकाज रोखून धरले आणि देशाचा पैसा वाया घालवला. त्यावरून हे सहज लक्षात यावे. संपूर्ण देश आज घराणे शाही, अल्पसंख्यांक तुष्टीकरण आणि भ्रष्टाचार या मुद्यांना घेऊन भारत छोडो आंदोलनाने प्रेरित होऊन चळवळ करत आहे. पण काही राजकीय पक्ष सराकारला काम करू द्यायचे नाही आणि स्वतःही करायचे नाही, या भूमिकेतून काम करत असल्याचा आरोप मोदी यांनीकेला आहे. मोदी यांचा आरोप बीआर एस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांवर आहे. पण काँग्रेस मात्र अनेक योजनांच्या बाबतीत सरकारबरोबर सहयोग करत असलयाचा आवर्जून उल्लेख मोदी यांनी केला आहे. काँग्रेसची राज्य सरकारे केंद्र सरकारला सहयोग देत असल्याचा उल्लेख मोदी यांनी केलाआहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. मोदी यांनी काँग्रेसला इतर विरोधील पक्षांपासून अलग केले आहे. याचा अर्थ काँग्रेस आणि विरोधी पक्षांत फूट पाडण्याचा त्यांचा हेतू रूपष्ट आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सध्या विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता दिसत असल्याने मोदी यांनी हा पवित्रा स्वीकारला आहे. राहुल यगांधी यांना न्यायालयाने शिक्षेतून सूट दिली आहे. त्यामुळे राहुल यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी एकत्र येण्याचा मनसुबा करू नये, हा स्वच्छ हेतू पंतप्रधानांचा आहे. एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. छत्तीसगढ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यात काँग्रेसची सरकारे आहेत. पण तेथील सरकारांचा केंद्र सरकारी विभागांशी अत्यंत समन्वयाचे संबंध आहेत,. खुद्ध पंतप्रधानांनीही याची दखल घेतली आहे. याचा अर्थ मोदी यांनी काँग्रेसला इतर विरोधी पक्षांपासून वेगळे केले आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, अल्पसंख्यांक तुष्टीककरण या मुद्यांवर भारतीय राजकारणात नेहमीच चर्चा चालत आली आहे. भाजपचे पंतप्रधान त्याच प्रकारचे आरोप करून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याचा कितपत फायदा होईल, ते येणारी निवडणूक सांगू शकेल. राजकारणात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असे आरोप नेहमीच लावत असतात. जनतेच्या मनात आपपल्या आरोपांचा परिणाम होईल, हीच त्यांची अपेक्षा असते. अर्थात कुणी काहीही आरोप केले तरीही राजकारणात त्याचा कितपत परिणामहोईल, यावर मतदारांनी आपली भूमिका अगोदरच ठरवन ठेवलेली असते. त्यामळे आरोपांचा तात्कालिक परिणाम काहीच होत नसतो. मोदी यांच्या आरोपांना नाकारून चालणार नाही. कारण संसदेच्या सभागृहात विरोधकांचे हे नकारात्मक राजकारण सार्या देशाने पाहिले आहे. संसदेत योग्य चर्चा होत नाही, हे संसदेत कितीतरी वेळा पाहिले आहे. सरकारच्या हा मध्ये हा मिसळून काम करणे हे विरोधकांकडून अपेक्षित नाही. पण कोणत्याही मुद्यावर त्यांचे एकमतच होत नाही, हे लक्षणही योग्य नाही. केवळ पावसाळी सत्रच नव्हे तर यापूर्वी जितकी म्हणून अधिवेशने झाली,त्यावेळीही प्रत्येक वेळेस संसदेत जोरदार हंगामा झाला आणि सारे सत्र गोंधळाला वाहिले गेले. यावर तोडगा शोधण्याचा प्रत्येक प्रयत्न वायाच गेला. एखाद्या विधयेयकावर संसदेत विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष यांच्यात विस्तृत आणि अभ्यासपूर्ण चर्चा झाली. हे आता आठवावे लागते. खरे तर विरोधकांना हे समजायला पाहिजे की प्रत्येक मुद्यावर केवळ विरोध करून स्वतःची नकारात्मक प्रतिमा जनतेसमोर उभी करत आहेत. जनता मतदानातून याचे उत्तर त्यांना देईलच. पण संसदेचे कामकाज हाणून पाडण्यासाठी विरोधी पक्ष नाहीत. सत्ताधारीही त्यासाठी नाहीत. दोघांनीही मि ळून संसदेचे कामकाज देशाच्या हितासाठी चालवणेच योग्य राहील आणि देशाच्या हिताचे विधेयक अम लात आणण्यासाठी विरोधी पक्षांनी सहगकार्या द्यायला हवे. पण हे समजेपर्यंत उशिर झालेला असेल आणि तोपर्यंत पुढील निवडणुकीत विरोधी पक्षांची अवस्थाही अत्यंत अवघइ झालेली असेल. विरोधकांचे नकारात्मक राजकारण देशापुढील महत्वाच्या समस्यांवर तोडगा काढू शकत नाही, हे आता जनतेच्या लक्षात येत आहे. संसदेची प्रतिष्ठा कायम राखण्याची जबाबदारी जितकी सत्तापक्षाची आहे तितकीच ती विरोधकांचीही आहे. हे विरोधी पक्ष जितके लवकर लक्षात घेतील तितके त्यांच्यासाठी ते अनुकूल ठरेल. पूर्वी संसदेत राजकारण चालू असे आणि विरोधी पक्ष असेच मुद्दे उपस्थित करत.पण ते सकारात्मक राजकारण करत. हल्लीच्या सारखे सरकारच्या प्रत्येक कृतीतून नकारात्मक अर्थ काढत नसत. ते दिवस पुन्हा आले पाहिजेत. तरच भारतीय जनतेच्या कल्याणासाठी काही तरी संसदेत होईल. आणि संसदीय अधिवेशनाचा वेळ आणि पैसा वाया

जाणार नाही.

गर्भ लिंग निदानास प्रतिबंध करुया ! मुलींच्या जन्माचे स्वागत करुया !

स्त्रीला अनंत काळजी माता म्हणून संबोधले जात असतांनाच याच स्त्रीला आज आपल्या जन्मासाठी आणि अस्तीत्वासाठी लढावे लागत आहे. स्त्री आणि पुरुष हे एकाच रथाची दोन चाके आहेत.या देशात जे महापुरुष होवून गेले,त्यांना जन्म देणारी आणि त्यांच्यावर संस्कार करणारी ही स्त्रीच आहे. स्वामी तिन्ही जगाचा,आई विना भिकारी अस स्त्रीच स्थान श्रेष्ठ असतांना अज्ञानापोटी स्त्रीचा जन्म नाकारण्याची जणू परंपरा समाजामध्ये वाढत आहे. ही बाब समाजासाठी अत्यंत चिंतेची

ज्या सोनोग्राफी सेंटरवर महिला सोनोग्राफी करण्यासाठी येतात.अशा सोनोग्राफी सेंटरच्या डॉक्टरांनी महिलांचे प्रबोधन केले पाहिजे. डॉक्टरांनीच सोनोग्राफी करणाऱ्या महिलेला व तिच्या नातेवाईकांना लिंग परिक्षण करणे कसे चुकीचे आहे हे समजावून सांगितले पाहिजे. त्यांना गर्भपाताचे धोके कसे आहे, हे पटवून सांगावे. स्त्री जन्माचे महत्व त्यांना पटवून दिले पाहिजे. प्रस्तीपूर्व निदान तंत्राद्वारे गर्भधारणेपूर्वी किंवा नंतर जनुकीय विकृती किंवा गुणसूत्रातील विकृत जन्मत: व्यंग किंवा लिंग संबंधित विकृतीचे निदान व त्याच्या गर्भाच्या लिंग निवड व त्यानंतर स्त्री गर्भ भ्रुणहत्या द्रपयोगास प्रतिबंध करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समूचित प्राधिकरण व सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. सल्लागार समिती सदस्यांमध्ये स्त्री रोगतज्ञ बालरोग तज्ञ. क्ष-किरण तज्ञ व मेडिकल जेनेटिस्ट यापैकी एक तज्ञ, एक कायदा तज्ञ, जिल्हा अधिकारी,तीन कार्यकर्ते यामध्ये एकापेक्षा जास्त महिला संघटनेतील प्रतिनिधींचा समावेश आहे.

गर्भधारणापूर्वी व प्रसुतीपूर्व

निदान तंत्राचा गर्भाचे लिंग निढान करून व स्त्री गर्भ भ्रुणहत्येसाठी वापरास प्रतिबंध, प्रस्तीपूर्व निदान उपयोग लिंग निदानासाठी करणाऱ्या जाहिरातीस प्रतिबंध, प्रस्तीपूर्व निदान तंत्राचा विशिष्ट जनुकीय व्यंग किंवा विकृती निदानासाठी वापर करण्यासाठी परवानगी व नियंत्रण अशा तंत्राच्या वापरासाठी नोंदणीकृत संस्थांनाच फक्त या कायद्यानुसार देण्यात येते. कायद्यातील तरतुदीचा केल्यास शिक्षेची तरतूद आहे.

समिती जनुकीय समुपदेशन केंद्र, जनकीय प्रयोगशाळा, जनकीय चिकित्सा केंद्र, सोनोग्राफी केंद्र यांना मान्यता देणे,बरखास्त करणे किंवा नोंदणी रद्ध करणे, सोनोग्राफी केंद्रासाठी प्रमाणित निकषांची लबजावणी करणे,कायद्यातील नियमाच्या तरतुदीचा भंग होत असल्यास तक्रारींची घेवून तपास करणे व त्वरीत कार्यवाही करणे, नोंदणी रह करण्यासाठी सल्लागार समितीचा सल्ला घेणे व त्यावर विचार करणे,

लिंग निवड तंत्राचा व्यक्तीकडून

कायदेशीर कारवाई करणे,लिंग वापराच्या निर्माण करणे, कायदा व त्यातील देखरेख तांत्रिक किंवा सामाजिक अटीबाबत सुधारणा असल्यास त्याबाबत केंद्रीय बोर्ड किंवा राज्य बोर्डाकडे शिफारस करणे, सल्लागार समितीने केलेल्या शिफारसीवर कार्यवाही करणे, समृचित प्राधिकरण पूर्ण चौकशी करून व अर्जदाराने नियमातंर्गत अटी पूर्ण केल्याबद्दल समाधानी झाल्यावर व सल्लागार समितीच्या सल्लुयाप्रमाणे स्वतंत्रपणे किंवा संयुक्तरीत्या जनुकीय समुपदेशन केंद्र,प्रयोगशाळा व सोनोग्राफी केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्र देव शकते.चौकशीअंती अर्जदारास त्यांचे म्हणणे सांगण्याची संधी दिल्यावर व सल्लागार समितीच्या सल्लुयाचा आदर राखून अर्जदाराने कायद्यानुसार आवश्यक अटीचे पालन न केल्याचे वाटले तर त्या कायद्याचा लेखी उल्लेख करून समुचित प्राधिकरण अर्ज नामंजूर करू शकते. संयुक्तीक कारण देवून समुचित प्राधिकरण स्वतः किंवा तक्रारीच्या आधारे

त्या केंद्राचे नोंदणी प्रमाणपत्र

का रद्ध करण्यात येवू नये

अशी विचारणा कारणे दाखवा

नोटीसद्घारे करु शकते. केंद्राचे

म्हणणे ऐकूण घेण्यासाठी पुरेशी

संधी दिल्यावर व सल्लागार

केंद्राने कायद्यातील तरतुदीचा

भंग केल्याबाबत समाधानी

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our clie

iz Mr. Paresh R. Shah was holding the

सल्ल्यानुसार

समितीच्या

कुठेही दूरूपयोग उपयोग होत असेल तर पुर्वग्रह न बाळगता असल्यासं त्या व्यक्तीविरुध्द अशा-केंद्राचे नोंदणी प्रमाणपत्र विशिष्ट कालावधीसाठी किंवा पूर्णपणे रह्न करू शकते.

> सार्वजनिक हिताच्या दुष्टीने कारणांचा लेखी निर्देश करून कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्राचे नोंद्रणी प्रमाणपत्र रह शकते.या कायद्याचा करू तीन वर्षाचा कारावास हजार रुपयापर्यंतच्या पात्र ठरतो.प्राधिकरण रजिस्टर मेडिकल प्रॅक्टीक्शनरचे नांव स्टेट मेडिकल कौन्सीलला नोंदणीपत्र रद्व करण्यासाठी कळवते.जर आरोप सिध्द झाला असेल तर कौन्सीलच्या रजिरुटरमधून पाच वर्षाकरीता पहिल्या गुन्हयासाठी व पुढील गुन्हयासाठी कायमस्वरूपी नांव काढण्यात येते.जर एखादी व्यक्ती गरोदर स्त्रीवर लिंग निवडीसाठी प्रसवपूर्व निदान तंत्राची मद्दत घेत असेल तर ती व्यक्ती तीन वर्षापर्यत कारावासास व ५० हजार रूपये तंत्राची पहिल्या गुन्हयासाठी व पाच वर्षापर्यंत कारावासास व १ लाख रुपयांपर्यंत दंडास पुढील गुन्हयासाठी पात्र ठरते.या अधिनियमातील प्रत्येक गुन्हा दखलपात्र,अजामीनपात्र व नॉन कंपाउंडेबल असेल.संबंधित समुचित प्राधिकरण केंद्र किंवा राज्य शासनाने असे अधिकार दिलेला अधिकारी यांनी तक्रार केल्याशिवाय अशा गुन्हयाची दखल कोणतेही कोर्ट घेत नाही.

नॅशनल स्टॅंडर्ड (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ४१२, ४ था मजला, १७ जी वर्धमान चेंबर्स, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई- ४०० ००१. ई-मेल : <u>investors.nsil@lodhagroup.com</u> क्र्थ्वनी : + ९१ २२ ६७७३ ७३७३ फॅक्स : + ९१ २२ २३०२ ४५५८ संकेतस्थळ : www.nsil.net.in सीआयएन : L27109MH1962PLC265959

६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बुक क्लोजर यांची सूचना

गद्वारे **सूचित** करण्यात येते की कंपनीची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, ३१ ऑगस्ट २०** वेळेनुसार देपारी २.३० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अन्य दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम' अञ्चला पुनास १,२४ जाना (भा.२५.) (२०००) जाना जाना (भार १५) (१०००) वर्षाच्या प्राच्यात प्राच्यात विश्वाच्या अनुरूप घेण्यात योणात आहे. सभेचे ठिकाण लोढा एक्सलस, ८ वा मजला, एन एम जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई ४०० ०११ असेअसेल. कंपनी काबदा २०१३ च्या लागू असलेल्या तस्तुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन'') तसेच त्यास वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२०, १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२, ज वाचा सामान्य पारपत्रक क्रमांक २०,४२०२ (दनाकात ०५ म २०२०, १८) २०२२ (दनाकात २८ ।इसक्त २०२८, जा कर्जपेट व्यवहार मंत्रालय बांनी (एमसीए) बांनी जारी केली आहेत आणि सेवी परिप्रक क्रमांक सेवी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी/सीआचआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ चे सेवी बांनी जारी केले आहे त्याच्या अनुसार आणि त्यासह या संदर्भात एमसीए आणि सेवी बांनी जारी केलेल्या आणि लागू असलेल्या अन्य परिपत्रकाच्य परिपत्रकाच्या अनुसार (वापुढे ज्यांचा एकत्रित उद्धेख परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अनुसार ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल ज्यात वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताची कंपनीची लेखापरीक्षित वित्तीय पत्रके समाविष्ट आहेत, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना निर्गमित करण्यात आली आहेत ज्या समासदाचे ई-मेल तप्प्रीत कंपनी/पॅकिट्रा आणि ट्रान्फर एवंद्रस ('आरटीए')/ डिपॉझिटरी पार्टीसिंग्टर ('डीपी') यांच्याकडे नोंट्णीकृत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची प्रत आणि ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी वित्तीय अहवाल निर्गीमत करण्याची प्रक्रिया ०७ ऑगस्ट २०२३ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि अर्थिक वर्षासाठी वित्तीय अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>https ./</u> <u>www.nsil.net.in,</u> येथे तसेच स्टॉक एक्सचेंज संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia</u> com येथे जिथे कंपनीचे समभाग स्चिबद्ध आहेत तेथे तसेच नंशनल सिक्युरिटीज डिपॉडिस्टी लिमिटेड (एनएसडीएल किंवा इ मतदान एजन्सी) यांचे संकेतस्थळ <u>https://www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वार्षिक सर्वसाधारण समेत कामकाजासाठी घेण्यात येणाऱ्या प्रस्तावांच्या संदर्भातील कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाहणीसाठी उपलब्ध असतील. सभासद ज्यांना सूचनेत नमूद केलेल्या कागदपत्रांची पाहणी करण्याची इच्छ आहे त्या सभासदांना इ मेलच्या माध्यमातून प्राप्त होण्यासाठी त्यांनी <u>investors.nsil@lodhagroup.com</u> येथे संपर्क साधावा. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कृपया नोंद घ्यावी की वरील प्रमाणे नमूद केलेल्या प्रपत्रांच्या प्रत्यक्ष प्रति त्यांना कंपनीकडून देण्यात येणार नाहीत.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरूपात कट ऑफ तारीख म्हणजेच **गुरुवार, दिनांक २४ ऑगस्ट** २०२३ रोजी उपलब्ध आहेत ते सभासद इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर नंत्रनल सिक्युरिटीज डिपाझिटरी लिमिटेड ('प्नएसडीएल') बांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रारूपाच्या माध्यमांतून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणच्या व्यतिराह अन्य ठिकाणाहून (''दूरस्थ ई-मतदान'') पद्धतीने मतदानाचा हक्क बजाबू शकतात. सर्व सभासदांना कळविण्यात येते की :

- १. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नंमूद केलेल्या सर्व त्या विषयांवर केवळ इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान घेण्यात येणार आहे.
- दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेला सोमवार, २८ ऑगस्ट २०२३ रोजी (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) सकाळी ९.०
- दूस्थ ई-मतदान प्रक्रिया **बुधवार, दिनांक** ३० **ऑगस्ट २०२३ रोजी (भारतीय प्र** ५.०० वाजता संपुष्टात येईल.
- इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्यासाठी सभासदांची करण्याची कट ऑफ तारीख **गुरुवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२३** निर्धारित करण्यात आली आहे.
- अशी व्यक्ती जी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पर्ण झाल्यानंतर कंपनीचे भवा व्यक्ता जा का-पान्य वापिक संस्थावारण समेचा सूचना गंगामत करण्याचा प्राक्रवी पूर्व आंत्यानतर करनाच मामाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तार्कि रोजी तिच्याकडे कंपनीचे समामा आहेत ार अशी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूट केल्यानुसार लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त
- सभासदांनी नोंद घ्यावी की, ए) वरील प्रमाणे नमूद केलेली आणि तारीख उलटून गेल्यानंतर दूरस्थ ई-मतदान प्रारूप रनएसडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल. आणि एकदा एखाद्या सभासदाने एखाद्या विषयाव एन(एक)इएल बान्ध्यक्ष्ट्र्न मतदानासाठा बद करण्यात च्रस्त. आाण एकदा एखाडा समासदान एखाडा वस्त्र एकदा मतदान केलेले असेल त त्याला त्यात पुन्हा बदल करता योणा नाही. हो औ ज्या समासदानी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता वेणार नाही. सी) ज्या समसदांने वार्षिक सर्वसाधारण समेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नाही अशा समासदांना वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि डी) ज्या समासदांची नावे कंपनीच्या समासद नोंद पुस्तिकेत किंवा डिपाझिंदरीज यांनी तयार केलेल्या लामार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारखेला नोंदणीकृत आहेत केवळ तेच सभासद दरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधा सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील
- वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>http://www.nsil.net.in/</u> आणि एनएसडीएल यांच संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- कोणत्याही स्वरूपाची शंका असल्यास सभासद इ मेलच्या माध्यमात् <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा विनिर्दिष्ट ई-मेल <u>investors.nsil@lodhagroup.com</u> येथे इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाच्या प्रक्रियेच्या संदर्भातील समस्यांच्या संदर्भात संपर्क साधू शकतात.
- कंपनीचे श्री. श्रावण गप्ता (सीओपी क्रमांक ९९९०), प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, त्यांच्या अनपस्थितीत श्री रितल परम न... न... न... पुरा राजाना अनाज ६८२५), प्राष्टासग कंपना सक्रदरा, त्याच्या अनुपास्थतात श्री रितृल परमा (सीओपी क्रमांक १४८५५) बांची निमुक्ती इ मतदान पद्धतीने होणारे मतदान योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून केली आहे.
- कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका कंपनीच्या इक्रिटी समभागांच्या संदर्भात शुक्रवा दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ ते गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बंद राहतील संचालक मंडळाच्या आदेशानुसा नॅशनल स्टॅंडर्ड इंडिया लिमिटेड यांच्या करित

थळ : मुंबई , ०७ ऑगस्ट २०२३

I SHABANA SALIM SAYYED R/o

Room No. 405, Building No. 3B, Old

MHB Colony, Gorai Road No. 1, Near

Pangat Hotel, Gorai, Borivali West,

Mumbai 400092, have changed m

name from **KHAN SHĂBAN**Á

BANO RASHEED KHAN

SHABANA SALIM SAYYED

क्रमश:

करण्याची प्रक्रिया सुरु करू शकतात.

CHANGE OF NAME

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार

मधुर मित्तल

We Hussain Shabbir Trunkwala (Father) الله Arwa Hussain Trunkwala (Mother) have Changed Our Daughters Old Name From 1) ZAINAB HUSSEIN TRUNKWALA to New Name ZAINAB HUSSAIN TRUNKWALA

2) AMATULLAH HUSSEIN TRUNKWALA to New Name AMATULLAH HUSSAIN TRUNKWALA.As per the Documents.

GL/BR26/000257

आयटीआय गोल्ड लोन्स लिमिटेड

(इन्व्हेस्टमेंट टस्ट ऑफ इंडिया लिमिटेड ग्रपचा एक भाग) नोंदणीकृत कार्यालय: आयटीआय हाऊस, 36, डॉ. आर के शिरोडकर रोड, परळ, मंबई 400 012

सोन्याच्या दागिन्यांची लिलाव

कर्जदारांना, विशिष्टपणे आणि सार्वजनिकपणे, सर्वसाधारणपणे, याद्वारे सचित केले जाते की खालील खात्यांमध्ये तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा सार्वजनिक लिलाव आयटीआय हाकुस, 36. डॉ. आर के शिरोडकर रोड. परेल. मंबई 400 012 येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. 30/08/2023 - बधवार सकाळी 10.00 पासन किंवा तारखेतील बदल (जर असेल तर) लिलाव केंद्रावर आणि कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित केला जाईल. कंपनीच्या वेबसाइटवर आणि लिलाव केंद्रावर तपशील प्रदर्शित केल्यानंतर त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये न लिलाव केलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाईल. 30/08/2023 - बुधवार रोजी सकाळी 10.00 वाजेपासून लिलाव होणाऱ्या तारणांची यादी.

कर्ज खाते क्रमांक मुंबई GL/BR15/003249 GL/BR8/002493 GL/BR10/002878 GL/BR3/003817

GL/BR21/000313 GL/BR5/002785

| GL/BR2/002524 | GL/BR3/003455 | GL/BR21/000313 | GL/BR5/002785 | GL/BR7/003988 |
|----------------------------------|--------------------------------|---------------------------------|---------------------------------|---------------------------------|
| GL/BR14/001898 | GL/BR15/004272 | GL/BR6/002628 | GL/BR10/002796 | GL/BR3/004459 |
| GL/BR26/000318 | GL/BR2/002668 | GL/BR5/002354 | GL/BR21/000434 | GL/BR5/003132 |
| GL/BR7/003793 | GL/BR14/002305 | GL/BR15/004312 | GL/BR26/000071 | GL/BR10/002820 |
| GL/BR3/004478 | GL/BR22/000568 | GL/BR8/002789 | GL/BR16/001215 | GL/BR15/003103 |
| GL/BR16/001506 | GL/BR7/003845 | GL/BR9/002896 | GL/BR15/003788 | GL/BR7/003167 |
| GL/BR21/000028 | GL/BR1/003289 | GL/BR22/000260 | GL/BR8/003056 | GL/BR16/001288 |
| GL/BR2/001994 | GL/BR16/002285 | GL/BR3/004370 | GL/BR9/002744 | GL/BR2/002471 |
| GL/BR7/003282 | GL/BR21/000287 | GL/BR1/003785 | GL/BR7/004141 | GL/BR6/002832 |
| GL/BR15/003273 | GL/BR8/002560 | GL/BR10/002443 | GL/BR3/004401 | GL/BR26/000288 |
| GL/BR2/002533 | GL/BR3/003494 | GL/BR21/000140 | GL/BR5/003238 | GL/BR7/004003 |
| GL/BR14/002210 | GL/BR15/004277 | GL/BR14/001771 | GL/BR10/002797 | GL/BR3/003956 |
| GL/BR26/000329 | GL/BR2/002673 | GL/BR5/002402 | GL/BR21/000201 | GL/BR5/003264 |
| GL/BR7/003808 | GL/BR14/002118 | GL/BR15/004108 | GL/BR26/000092 | GL/BR10/002840 |
| GL/BR3/004001 | GL/BR22/000200 | GL/BR8/002866 | GL/BR16/001245 | GL/BR2/001931 |
| GL/BR16/001544 | GL/BR7/004089 | GL/BR9/002901 | GL/BR15/004136 | GL/BR7/003203 |
| GL/BR21/000256 | GL/BR1/003601 | GL/BR22/000272 | GL/BR6/002526 | GL/BR16/001314 |
| GL/BR2/002023 | GL/BR10/002358 | GL/BR3/003712 | GL/BR9/003006 | GL/BR2/002196 |
| GL/BR7/003286 | GL/BR21/000288 | GL/BR1/003686 | GL/BR7/003566 | GL/BR6/002850 |
| GL/BR15/004219 | GL/BR8/002602 | GL/BR10/002468 | GL/BR3/004413 | GL/BR26/000441 |
| GL/BR2/002542 | GL/BR3/004203 | GL/BR21/000161 | GL/BR5/003248 | GL/BR7/004024 |
| GL/BR14/001935 | GL/BR15/004279 | GL/BR14/001774 | GL/BR10/002798 | GL/BR3/004294 |
| GL/BR26/000067 | GL/BR2/002674 | GL/BR5/002407 | GL/BR21/000218 | GL/BR5/002902 |
| GL/BR7/003813 | GL/BR9/002344 | GL/BR15/004116 | GL/BR26/000125 | GL/BR10/002713 |
| GL/BR3/004351 | GL/BR22/000208 | GL/BR8/002934 | GL/BR16/001246 | GL/BR2/001936 |
| GL/BR16/002239 | GL/BR3/004354 | GL/BR9/002906 | GL/BR15/003850 | GL/BR7/003229 |
| GL/BR21/000396 | GL/BR1/003604 | GL/BR22/000489 | GL/BR6/002922 | GL/BR16/002024 |
| GL/BR2/002997 | GL/BR10/002393 | GL/BR3/003732 | GL/BR26/000184 | GL/BR2/002254 |
| GL/BR7/003917 | GL/BR21/000289 | GL/BR5/003732 | GL/BR7/003569 | GL/BR2/002234 GL/BR14/001880 |
| GL/BR15/004002 | GL/BR8/002607 | GL/BR3/002000 GL/BR10/002478 | GL/BR3/004226 | GL/BR26/000455 |
| GL/BR2/002656 | GL/BR3/004467 | GL/BR10/002478 | GL/BR5/003251 | GL/BR7/004184 |
| GL/BR14/002235 | GL/BR15/003684 | GL/BR14/002292 | GL/BR10/002910 | GL/BR3/004469 |
| GL/BR26/000333 | GL/BR2/002424 | GL/BR5/002424 | GL/BR21/000229 | GL/BR16/001925 |
| GL/BR7/003817 | GL/BR9/003007 | GL/BR15/004324 | GL/BR20/000685 | GL/BR21/000015 |
| GL/BR1/003539 | GL/BR22/000423 | GL/BR8/003454 | GL/BR16/001276 | GL/BR2/001943 |
| GL/BR16/001980 | GL/BR3/004356 | GL/BR9/003088 | GL/BR15/004164 | GL/BR7/003248 |
| GL/BR16/001980 GL/BR21/000397 | GL/BR3/004356 GL/BR1/003615 | GL/BR7/003427 | GL/BR15/004164 GL/BR6/002950 | |
| | | | | GL/BR10/002096 |
| GL/BR8/002220 | GL/BR10/002417 | GL/BR3/004378 | GL/BR26/000199 | |
| GL/BR7/003939 | GL/BR21/000290 | GL/BR5/003065 | GL/BR7/003578 | |
| GL/BR15/004066 | GL/BR6/002139 | GL/BR10/002754 | GL/BR3/003913 | |
| GL/BR2/002561 | GL/BR1/003080 | GL/BR21/000167 | GL/BR5/003252 | |
| GL/BR14/002064 | GL/BR15/004307 | GL/BR9/002280 | GL/BR10/002604 | |
| GL/BR22/000115 | GL/BR8/002653 | GL/BR16/001189 | GL/BR15/003004 | |
| GL/BR7/004072 | GL/BR9/002437 | GL/BR15/004325 | GL/BR7/003089 | |
| GL/BR1/003540 | GL/BR22/000602 | GL/BR8/003455 | GL/BR16/001277 | |
| GL/BR16/002017 | GL/BR3/004357 | GL/BR9/003101 | GL/BR32/000026 | |
| GL/BR21/000275 | GL/BR1/003773 | GL/BR7/003924 | GL/BR6/003124 | |
| GL/BR8/002365 | GL/BR10/002876 | GL/BR3/004379 | GL/BR26/000388 | |
| GL/BR7/004275 | GL/BR21/000087 | GL/BR5/002747 | GL/BR7/003589 | |
| GL/BR15/004270 | GL/BR6/002477 | GL/BR10/002897 | GL/BR3/003936 | |
| GL/BR2/002659 | GL/BR1/003095 | GL/BR21/000433 | GL/BR5/002857 | |
| GL/BR14/002301 | GL/BR15/004309 | GL/BR9/002312 | GL/BR10/002812 | |
| GL/BR22/000392 | GL/BR8/003510 | GL/BR16/001205 | GL/BR15/003068 | |
| GL/BR7/004073 | GL/BR9/002833 | GL/BR15/004342 | GL/BR7/003110 | |
| GL/BR1/003712 | GL/BR22/000254 | GL/BR8/003457 | GL/BR16/001279 | |
| GI /RR16/002283 | GL/BR3/004369 | GI /RR9/003107 | GL/RR2/002446 | I |

अधिक माहितीसाठी कपया श्री. निजेश रवींदन-8589016255 यांच्याशी संपर्क साधााTI गोल्ड लोन्स लिमिटेडसाठी अधिकृत अधिकारी (पूर्वी युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड)

GL/BR1/003413

GL/BR3/004369 GL/BR9/003107

GL/BR7/003549

GL/BR2/002446

GL/BR16/002283

GL/BR21/000282

PUBLIC NOTICE

hat my client MR. PRASHANT KHANIJO & his late father namely MR. DARSHANLAL KHANIJO were jointly olding Flat bearing No. 502, Building No., admeasuring area about 871.34 Sq. ft. Built Up area in Gaurav Excellency Complex Co-Operative Hsg. Soc. Ltd. situated at Mangal Nagar, Hatkesh, Near GCC Club, Mira Road, Thane – 401107 and holding Flat / Tenement No. 502 in the building of the society, Mr. Darshanlal Khanijo died on 23/03/2021.

Therefore if any person, Bank & Financial nstitution having any claim, or right, charge, interest, objections in the said Flat/property or part thereof by way of nheritance, share, sale, mortgage, lease, ien, license, gift, possession or occupation or objectors to the transfer of the shares apital/property of the society, howsoever r otherwise is hereby required to notify he same to undersigned in writing within a eriod of 15 days from the publication of his notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objection for transfer of share and nterest of the deceased Member in the capital/property of the Society. If No claims/objections are received within the period of prescribed above, the society shall be free to deal with the shares and nterest of the deceased Member in the capital/property of the Society in such anner as is provided under the bye-laws

Mira Road East, Thane – 401107. Phone No. 9820666127.

ADVOCATE, HIGH COURT, Office: D/604 RNA Courtyard, Opp. P. V. Doshi Hospital, Dr. Babasaheb Ambedkar Road.

riginal [1] Agreement dated Kalidas Sangani, Mr. Madhukar Pranla Sangani and Mr. Shekhar Pranla Sangani [Vendors] and Mr. Nandkuma Mohite, Mr. Shamsunde Bhogle & Mr. Dilip Govind Mohite Purchasers] and [2] Agreement dated 04-09-1998 between Mstr. Mihi Nandkumar Mohite and Mstr. Kaustub

Our client hereby invite claims from eneral public on the said Origina any third party rights on the said Origina Documents as well as not handed ove the said Original Documents to any third Person, Firm, Society, Company, propration or any Body Cor

Company, Corporation or any Body Corporate having any claim or lien, with regard to the said Original Documents may file such claims or objections if any ngether with relevant documents with notice to -

M/S. BHOGALE & ASSOCIATES.

1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisa Jdavachal CHS Ltd., Ashokvan, Shiv

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड

सीआयएन : L65910MH1993PLC302405 <mark>नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय :</mark> ३ रा मजला, ए – ५१४, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र – ४०० ७०१ ई-मेल : contactus@qgofinance.com वेबसाइट : www.qgofinance.com दूरध्वनी : +९१-२२-४९७६२७९५ सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ चे विनियमन ४७ (१) (बी)

दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांचा सारांश

बीएसई कोड : ५३८६४६

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय

श्री. दलजीत सिंग आनंद, जगजोत सिंग आनंद यांचे

वडील, र/ठि.: १-डी ९०६, डिम्स हौसिंग कॉम्प्लेक्स

एलबीएस मार्ग, भांडूप प., मुंबई-४०००७८. स्वर्गीय श्री. दलजीत सिंग आनंद यांचे पश्चात त्यांची

पत्नी: श्रीमती हरबन्स कौर आनंद, थोरला मुलगा: श्री.

जगजोत सिंग आनंद व धाकटा मुलगा: श्री. रविंदर सिंग

आनंद आहेत हे स्वर्गीय श्री दलजीत सिंग आनंद यांचे

पाये अशील श्री जगजोत सिंग आनंट हरहन्म कीर आनंट

म्हणन त्यांच्या वतीने सदर जाहीर सचना देण्यात येत आहे.

र कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटचे मालकीत्वाबाबत काही

कायदेशीर आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप

वैध कायदेशीर दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून

. ।लावधीनंतर कोणताही आक्षेप विचारात घेतले जाणा

शक्ती शॉपिंग, भांडूप (प.), मुंबई-४०००७८.

वकील मंजना मंजय तनावडे

१५ दिवसात खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सादर करावेत

कायदेशीर वारसदार आहेत.

(रक्कम रु. लाखांत)

| | | तिमाहीअखेर | गत | गत वर्षअखेर | गत वर्षातील अनुषंगिक |
|------|--|-----------------|----------------|----------------|----------------------|
| эт. | | | तिमाहीअखेर | 410101 | तिमाहीअखेर |
| क्र. | तपशील | ३०.०६.२०२३ | 38.03.2023 | ३१.०३.२०२३ | ३०.०६.२०२२ |
| | | (अलेखापरीक्षित) | (लेखापरीक्षित) | (लेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) |
| ٩ | एकूण उत्पन्न (परिचालनातून महसूल व अन्य उत्पन्न समाविष्ट) | <i>ల</i> ల.०६६ | १७.७६ | ११५६.६९ | २६७.७२ |
| 2 | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक | | | | |
| | व/वा असामान्य बाबीपूर्व) | ७०.२२ | ५७.०५ | २३७.१४ | ४७.२४ |
| 3 | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) | | | | |
| | (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात) | ७०.२२ | ५७.०५ | २३७.१४ | ४७.२४ |
| 8 | करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | |
| | (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात) | 40.90 | ४३.८२ | १७५.९९ | ३१.२७ |
| 4 | कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) | | | | |
| | नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश) | 40.90 | ४३.८२ | १७५.९९ | ३१.२७ |
| Ę | समभाग भांडवल | ६९५.२८ | ६९५.२८ | ६९५.२८ | ६९५.२८ |
| ৬ | राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) | | | | |
| | गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार | - | - | - | - |
| 6 | उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) | | | | |
| | (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) | - | - | - | - |
| | मूलभूत | ०.७३ | ٥.६३ | २.५३ | 0.84 |
| | सौम्बीकत | ০,৬३ | 63.0 | २,५३ | 0.84 |

२०१५ चे नियम ३ व कंपन्या (आयएएस) सुधारणा नियम, २०१६ व अन्य मान्यताप्राप्त लेखा निकष व धोरणे स्वीकत असल्यानसार, यांच्या अनुषंगाने तयार करण्यात आला आहे वरील वित्तीय निष्कार्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले आहे. संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०७.०८.२०२३ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्या

कंपनी वित्तपुरवठा व गुंतवणुक क्षेत्रात कार्यरत आहे जो कंपन्या (लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित आयएनडी एएस - १०८ कार्यचलनात्मक विभागा अंतर्गत एक कंपनीने दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान कोणतेही कर्ज संपादित केलेले नाही किंवा हस्तांतरित केलेले नाही. त्यानुसार, आरबीआय परिपत्रक आरबीआय

डीओआर/२०२१-२२/८६/डीओआर.एसटीआर.आरईसी.५१/२१.०४.०४८/२०२१-२२, दि. २४.०९.२०२१ अंतर्गत केलेले घोषिणापत्र लागू असल्याचे गृहित धरण्यात आले पुनरावलोकनाअंतर्गत तिमाहीदरम्यान कंपनीने प्रति डिबेंचर रु. १,००,००० वितरण मूल्यावर ५०० अपरिवर्तनीय डिबेंचर्स वाटप केले आहेत. पुनरावलोकनांतर्गत तिमाहीमधील वापराच

वास्तविक रक्कम रु. ५,००,००,००० इतकी आहे. दि. ३०.०६.२०२३ पर्यंत् बुक् केलेली एकूण कर्जे रु. ८५,०१,६४,३१८/- मूल्याची आहेत. दि. ३०.०६.२०२३ रोजीनुसार एकूण थिकत अपरिवर्तनीय ड्विंचर मूल्य

गत कालावधीकरिताची आकडेवारी विद्यमान आकडेवारीशी तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्गठित/पुन:वर्गवारित करण्यात आलेली आहे

रचना सिंगी यवस्थापकीय संचाल

My Client Mr. Prashant Khanijo is only Heir of Late Mr. Darshanlal Khanijo furthermore Mr. Prashant Khanijo is in use and occupation of the said Flat / Property.

ADV. MANOHAR P. MHASKAR

Nandkumar Mohite [Transferors] and Mr Ramchand Shah [Transferees] of M Nandkumar Govind Mohite Mr Shamsunder Narayan Prabhu, Mr Mohan Maruti Bhogle & Mr. Dilip Govino Mohite, the Purchasers [said Original and not found after search Occuments as our client has not created

If any Person, Firm, Society

Advocates & Legal Consultants

400 066

are received within the stipulated period our clients shall, at future date, treat an having been waived, forfeited and / o

M/S. BHOGALE & ASSOCIATES (9820060219 / 9892436579)